



Shivraj Singh Chouhan

@ChouhanShivraj

Infrastructure is the backbone of an economy.

#Budget2018 has provided a major boost to infra spend with focus on roads, railways, airports. This will create significant job opportunities in the economy.

कृत्रिम घटकांतून विस्तारला डीएनए



शहुजी बा. मोरे (सायनशास्त्राचे प्राध्यापक)

कृत्रिम घटकांपासून विस्तार केलेल्या डीएनएयुक्त जिवाणूची शास्त्रज्ञानी निर्मिती केली आहे. त्यामुळे निसर्गात न आढळणारी प्रथिने मिळू शकतील व दुर्धर व्याधींसाठी नवी औषधे बनविता येतील.

आ पल्या शरीरातील तांबड्या पेशी सोडल्या, तर सर्व पेशींच्या केंद्रकामध्ये रंगसूत्रे (क्रोमोझोम्स) असतात. या रंगसूत्रांचा छोटासा भाग म्हणजेच जनुक (जीन) व हे जनुक म्हणजे डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऑसिड (डीएनए) असते. या जनुकावरच किंवा डीएनएवरच आपले सर्व स्वरूप ठरत असते. डीएनए म्हणजे पिरांग्लेल्या शिडीसारखी रचना असणारा जैव-रासायनिक पदार्थ! शिडीला जसे दोन स्तंभ असतात व त्यांना जोडणाऱ्या पायाच्या म्हणजेच न्यूक्लिओटाइड बेसेस! एका स्तंभावर एक न्यूक्लिओटाइड बेस असते, तर दुसऱ्या स्तंभावर दुसरी व त्या एकमेकीना जोडून एक आडवी पायारी बनते. या बेसेस म्हणजेच अडैनाईन (ए), थायमिन (टी), सायटोसीन (सी), व वानिन (जी), त्या विशिष्ट पद्धतीनेच एकमेकांशी बद्द होतात. अडैनाईन ही थायमिनबरोबर व वानिन ही सायटोसीनबरोबर बद्द झालेली असते. अशा हजारो जोडवींतील आंतरिक्यामुळे डीएनए एकसंघ राहत असतो. या डीएनएच्या रचनेवरच त्या सजीवांचे स्वरूप अवलंबून असते. त्यामुळे या बेसेसना ज्या इंग्रजी वर्णानुसार ऑक्सिले जाते, त्यांना 'अल्फाबेट्स ऑफ लाइफ' (जीवनाक्षरे) असेही म्हटले जाते. या बेसेसमध्येच जनुकीय माहिती संप्रग्रहित केली जाते. या चार बेसेसपैकी एक 'कोडॉन' किंवा संकेत निर्माण होतो. हा संकेत म्हणजे जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांच्या निर्मितीत अत्यंत महत्वपूर्ण घटक असतो. अशा संकेतांची शृंखला पेशींमधील एक यंत्रणा 'वाचत' असते व त्यातील माहितीचा अर्थ लाबून अमिनो आम्लांची शृंखला तयार होते व त्यानुसार प्रथिनांची निर्मिती होते. ही प्रथिने शरीरात आवश्यक असलेल्या अनेक क्रिया करीत असतात. किंवा ही प्रथिने व ते करीत असलेल्या क्रिया म्हणजेच चैतन्य किंवा सजीवाचे सजीवपण असे म्हणता येईल.

सजीव सृष्टीच्या उद्गमापासून या चारच बेसेस आहेत.



काहीसा बदल करण्याचा प्रयत्न काही शास्त्रज्ञानी केला आहे. अमेरिकेच्या स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूट, ला जोला (कॅलिफोर्निया) येथील रसायनशास्त्रज्ञ कल्यांड रोमेस्वर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांनी 'इश्त्रेश्चिया कोली' नावाच्या जीवाणुमध्ये विशिष्ट बदल करून वर उल्लेखलेल्या चार बेसेसशिवाय दोन कृत्रिम बेसेस या जिवाणूच्या डीएनएमध्ये प्रविष्ट केल्या. नैसर्गिक बेसेस प्रथिननिर्मितीत महत्वपूर्ण असतात, त्याप्रमाणेच या कृत्रिम बेसेसनीही प्रथिननिर्मिती शक्य केल्याचे त्यांनी 'नेचर' मध्ये शोधनिंबध लिहून स्पष्ट केले आहे. रोमेस्वर्ग यासाठी गेली २० वर्षे संशोधन करीत आहेत. कृत्रिम बेसेसनी निवड करण्यापूर्वी त्यांनी हजारो रासायनिक पदार्थांचा अभ्यास केल. त्यांना नैसर्गिक बेसेसशी अनुरूप अशी कृत्रिम बेसेसनी जोडी बनावायची होती, फक्त कृत्रिम बेसेसनी जोडी मिळवून व ते जीवाणूच्या डीएनएमध्ये प्रविष्ट करून भागान नव्हते. पुनरुत्पादन होते तेव्हा या कृत्रिम बेसेसनी जोडीची नक्कल (कॉपी) किंवा पुनरुत्पादी झाली पाहिजे. नैसर्गिक चार बेसेस असलेल्या डीएनएच्या सहा बेसेस असलेला डीएनए बनविण्यात आला व ज्याप्रमाणे त्याचे पेशी विभाजनात पुनरुत्पादन होते म्हणजे दोन स्तंभ विभक्त होतात व त्यांच्यासमोर दुसरा स्तंभ निर्माण होऊन पूर्वीसारखा डीएनए तयार होतो.

जीवाणूच्या डीएनएमध्ये कृत्रिम बेसेस प्रविष्ट केल्यानंतर मूळ डीएनएच्या आकार न बदलता त्या राहिल्या पाहिजेत. डीएनएची नवी आवृत्ती बनण्याच्या प्रक्रियेत या कृत्रिम बेसेसना बाधा न आणता प्रथिने आणि डीएनएच्यांच्यांची शृंखला 'मध्यस्थ' असणारा रेणू 'मेसेजर आम्लाए' निर्माण करण्याची प्रक्रिया या कृत्रिम बेसेसनी बाधा न आणता पार पडली पाहिजे व नवीन डीएनएच्या आवृत्तीमध्येही त्या अवतरल्या पाहिजेत. असे झाले तर ते संशोधन यशस्वी झाले असे म्हणता येते किंवा संशोधकांना अपेक्षित निष्कर्ष मिळाला असे म्हणता येते. त्याप्रमाणे २०१४ मध्ये रोमेस्वर्ग यांच्या नोंदावाच्या निर्माण 'कोली' जीवाणुन्नद्या त्यांनी बेसेसची

जोडी अंसणाऱ्या डीएनएनी युक्त असा नवा प्रकार (स्टेन) मिळाला. परंतु, नंतर पेशीविभाजन सक्षम पद्धतीने झाले नाही व नंतरच्या पेशीविधून कृत्रिम बेसेसनी जोडी नाहीरी होत गेली. त्यानंतरच्या प्रयोगात मात्र त्यांनी सुदृढ जीवाणु जन्मास घाटले व त्यांच्यामध्ये कृत्रिम बेसेसनी जोडीही अपेक्षप्रमाणे होतीच! या जोडीस 'डीएनए' व 'डीटीपीटी-३' असे नाव दिले असले, तरी अनुक्रमे 'एक्स' व 'बाय' असे अगोदर संबोधले होते. या काही योजनांप्रमाणे झाले आहे हे सिद्ध करण्यासाठी या शास्त्रज्ञांनी त्यांनी जन्मास घाटलेल्या अर्ध-संरलेषित (सेमी-सिंथेसाइजड) जीवाणूकडून हिरवा प्रकाश उत्सर्जित करणारे रूपांतरित प्रथिन (ग्रीन फ्ल्युरोसंट प्रोटिन) बनविण्यासाठी दोन अनैसर्गिक अमिनोआम्ले व वरील दोन बेसेस प्रविष्ट केले. आश्चर्य म्हणजे अशा प्रकाशच्या प्रयोगात मिळालेल्या प्रथिनापैकी १५ टक्क्यापैक्षी अधिक प्रथिनांमध्ये हे कृत्रिम घटक आढळले व हिरवा प्रकाश उत्सर्जित करणारे ते प्राथिन होते.

रोमेस्वर्ग यांना यापुढे अजून कृत्रिम बेसेस डीएनएमध्ये प्रविष्ट करावायचे आहेत. दोन नव्या बेसेस म्हणजे १५२ कोडॉन्स (संकेत) अनैसर्गिक अमिनो आम्लांच्या निर्मितीसाठी उपलब्ध होतात. त्यापासून पुढे निर्माण आढळणारी प्रथिने निर्माण करता येतील. या पद्धतीने निर्माण केली जाणारी प्रथिने अपेक्षित औषधीं गुणधर्म असलेली व नैसर्गिक प्रथिनापैक्षी अधिक सक्षम असतील. रोमेस्वर्ग यांना निर्माण न आढळणारी अनेक प्रथिने बनवायची आहेत, त्यांच्यानुसार अनेक नवी औषधे (जी नेहमीच्या पद्धतीने निर्माण करता येतील.) बनवायची आहेत. त्यामुळे अनेक अपेक्षित औषधे उपचार नवे उपचार होत शकतील. कृत्रिम घटकांची अपेक्षावर असलेले हे जीवाणू प्रयोगाश्वाळेबाहेर जगू शकत नाहीत. त्यामुळे 'ज्युरासिक पार्क' चित्रपटात डायनोसॉरांनी जसा हाहाकार माजिला होता, तशी परिस्थिती उद्भवाणार नाही, असे शास्त्रज्ञ म्हणत आहेत; परंतु भविष्यात प्रयोगश्वाळेबाहेर जगू शकणारे सजीव निर्माण झाले तर...